

Date: February 04, 2026

To,

National Stock Exchange of India Limited

Exchange Plaza, C-1, Block G,
Bandra Kurla Complex,
Bandra (East), Mumbai – 400051
Maharashtra, India.

Symbol: FABTECH

BSE Limited

Listing Department
Floor 25, P J Towers,
Dalal Street, Mumbai – 400001
Maharashtra, India.

Scrip Code: 544558

Dear Sir/Madam,

Sub: Intimation under Regulation 30 and 47 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 – Newspaper Advertisement

Pursuant to Regulation 47 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, we would like to inform that we have published information about the Unaudited Standalone and Consolidated Financial Results of the Company, which were approved by the Board of Directors in their meeting held on February 02, 2026, for the quarter and nine-month ended December 31, 2025 in the following newspapers dated February 04, 2026:

1. Financial Express (English Newspaper)
2. Loksatta (Marathi Newspaper)

The copy of the above newspaper publication is enclosed herewith and the same is also disseminated on the website of the Company.

You are requested to take the above information on record.

Thank you.

**Yours faithfully,
For Fabtech Technologies Limited**

Hemant Mohan Anavkar
Executive Director
DIN: 00150776

Encl: As mentioned above

(Continued from previous page...)

4000	1229	9.76	49,16,000	11.72	3,000	8:1229	24,000
5000	212	1.68	10,60,000	2.53	3,000	1:106	6,000
6000	87	0.69	5,22,000	1.24	3,000	1:87	3,000
7000	60	0.48	4,20,000	1.00			
8000	406	3.23	32,48,000	7.74	3,000	3:406	9,000
	12588	100.00	41948000	100.00			258000

3) **Allotment to Non-Institutional Investors - II (More than ₹ 1,000,000/-) (After Rejections):** The Basis of Allotment to the Non-Institutional Investors, who have bid for more than ₹ 1,000,000/- at the Issue Price of ₹ 123 per Equity Share, was finalized in consultation with BSE. The category has been subscribed to the extent of 378.07 times (after rejection). The total number of Equity Shares allotted in this category is 516000 Equity Shares to 172 successful applicants. The details of the Basis of Allotment of the said category (on sample basis) are as under:

No. of Shares Applied for (Category wise)	No. of Applications Received	% of Total	Total No. of Shares applied in each category	% of Total	No. of Equity Shares Allotted per Applicant	Ratio of allottees to applicants	Total No. of shares allocated/ allotted
9000	19823	95.59	17,84,07,000	91.45	3,000	164:19823	4,92,000
10000	378	1.82	37,80,000	1.94	3,000	1:126	9,000
31000	1	0.00	31,000	0.02	3,000	0:1	0
33000	2	0.01	66,000	0.03	3,000	0:1	0
208000	1	0.00	2,08,000	0.11	3,000	0:1	0
559000	1	0.00	5,59,000	0.29	3,000	0:1	0
1869000	1	0.00	1869000	0.96	3000	0:1	0

4) **Allotment to Market Maker:** The Basis of Allotment to Market Maker who have bid at Issue Price of ₹ 123/- per Equity Share, was finalized in consultation with BSE. The category was subscribed by 1.00 times i.e. for 2,98,000 Equity shares, the total number of shares allotted in this category is 2,98,000 Equity Shares. The category wise details of the Basis of Allotment are as under:

No. of Shares Applied for (Category wise)	No. of Applications Received	% of Total	Total No. of Shares applied in each category	% of Total	No. of Equity Shares Allotted per Applicant	Ratio	Total No. of shares allocated/ allotted
2,98,000	1	100.00	2,98,000	100.00	2,98,000	1:1	2,98,000

5) **Allotment to QIBs excluding Anchor Investors (After Rejections):** Allotment to QIBs, who have bid at the Issue Price of ₹ 123/- per Equity Share has been done on a proportionate basis in consultation with BSE. This category has been subscribed to the extent of 115.99 times of QIB portion. The total number of Equity Shares allotted in the QIB category is 10,17,000 Equity Shares, which were allotted to 72 successful Applicants.

Category	FI'S/BANK'S	MFS	IC'S	NBFC'S	AIF	FPI	Others	Total
QIB	31,000	0	3,000	1,84,000	5,66,000	2,29,000	4,000	10,17,000

6) **Allotment to Anchor Investors (After Technical Rejections):** The Company in consultation with the BRLM has allocated 15,25,000 Equity Shares to 10 Anchor Investors at the Anchor Investor Issue Price of ₹ 123 per Equity Shares in accordance with the SEBI (ICDR) Regulations. This represents upto 60% of the QIB Category.

CATEGORY	FIS/BANKS	MFS	IC'S	NBFC'S	AIF	FPI	VC'S	TOTAL
ANCHOR	0	0	0	1,54,000	9,81,000	3,90,000	0	15,25,000

The Board of Directors of our Company at its meeting held on February 02, 2026 has taken on record the basis of allotment of Equity Shares approved by the

designated Stock Exchange, being BSE and has allotted the Equity Shares to various successful applicants. The Allotment Advice Cum Refund Intimation will be dispatched to the address of the investors as registered with the depositories. Further, instructions to the SCSBs have been dispatched / mailed for unblocking of funds and transfer to the Public Issue Account on or before February 03, 2026. In case the same is not received within ten days, Investors may contact the Registrar to the Issue at the address given below. The Equity Shares allotted to the successful allottees shall be uploaded on February 03, 2026 for credit into the respective beneficiary accounts subject to validation of the account details with the depositories concerned. The Company is in the process of obtaining the listing and trading approval from BSE and the trading of the Equity Shares is expected to commence trading on February 03, 2026.


Note: All capitalized terms used and not defined herein shall have the respective meanings assigned to them in the Prospectus dated February 02, 2026 filed with the Registrar of Companies, Delhi, ("RoC").

INVESTORS PLEASE NOTE

The details of the allotment made has been hosted on the website of the Registrar to the Issue, Maashitla Securities Private Limited at website: www.maashitla.com

TRACK RECORD OF BOOK RUNNING LEAD MANAGER: The BRLM has handled four SME public issues so far out of which none of the issue has closed below offer price on the listing date.

All future correspondence in this regard may kindly be addressed to the Registrar to the Issue quoting full name of the First/ Sole Bidder Serial number of the ASBA form, number of Equity Shares bid for, Bidder DP ID, Client ID, PAN, date of submission of the Bid cum Application Form, address of the Bidder, the name and address of the Designated Intermediary where the Bid cum Application Form was submitted by the Bidder and copy of the Acknowledgment Slip received from the Designated Intermediary and payment details at the address given below:



MAASHITLA SECURITIES PRIVATE LIMITED
Address: 451, Krishna Apra, Business Square, Netaji Subhash Place, Pitampura, Delhi - 110034, India.
Telephone: 011-47581432 | **Email:** investor.ipo@maashitla.com
Investor Grievance Email: investor.ipo@maashitla.com | **Website:** www.maashitla.com
Contact Person: Mukul Agrawal | **SEBI Registration Number:** INR000004370

On behalf of Board of Directors
Msafe Equipments Limited
Sd/-
Pradeep Aggarwal
Designation: : Chairman and Managing Director
DIN: 00675952

Date: February 03, 2026
Place: Delhi

THE LEVEL OF SUBSCRIPTION SHOULD NOT BE TAKEN TO BE INDICATIVE OF EITHER THE MARKET PRICE OF THE EQUITY SHARES ON LISTING OR THE BUSINESS PROSPECTS OF MSAFE EQUIPMENTS LIMITED.

Disclaimer: Msafe Equipments Limited has filed the Prospectus with the RoC on January 31, 2026 and thereafter with SEBI and the Stock Exchange. The Prospectus is available on the website of the BRLM, Seren Capital Private Limited at www.serencapital.in and the Company at: www.msafegroup.com and shall also be available on the website of the BSE and SEBI. Investors should note that investment in Equity Shares involves a high degree of risk and for details relating to the same, please see "Risk Factors" beginning on page 29 of the Prospectus.

The Equity Shares have not been and will not be registered under the U.S. Securities Act of 1933, as amended (the "Securities Act") or any state securities laws in the United States, and unless so registered, and may not be issued or sold within the United States, except pursuant to an exemption from, or in a transaction not subject to, the registration requirements of the Securities Act and in accordance with any applicable U.S. state securities laws. The Equity Shares are being issued and sold outside the United States in "offshore transactions" in reliance on Regulation under the Securities Act and the applicable laws of each jurisdiction where such issues and sales are made. There will be no public Issuing in the United States.

AdBaaz

KAYCEE INDUSTRIES LIMITED
CIN NO : L70102MH1942PLC006482
Regd. Off.: Old kamoni chambers, 32-Ramjibhai kamani marg, Ballard Estate, Mumbai-400001
Website: www.kayceeindustries.com Email id: cs@kayceeindustries.com Tel No.: 022 22613521 Fax No.: 22613521

EXTRACT OF UNAUDITED CONSOLIDATED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND NINE MONTHS ENDED DECEMBER 31, 2025
(₹ in Lakhs)

Sr. No.	Particulars	Quarter Ended		Nine Months Ended		Year ended 31.03.2025
		31.12.2025 Unaudited	30.09.2025 Unaudited	31.12.2024 Unaudited	31.12.2024 Unaudited	
1	Total Income from Operations	1,444.78	1,491.09	1,186.77	4,325.47	5,320.41
2	Net Profit / (Loss) for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary items)	175.82	200.05	132.53	565.82	787.59
3	Net Profit / (Loss) for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary items)	108.75	134.32	93.69	369.07	577.07
4	Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary items)	108.75	134.32	93.69	369.07	577.07
5	Total Comprehensive Income for the period [Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	-	-	-0.61	-	-4.04
6	Equity Share Capital	317.35	317.35	317.35	317.35	317.35
7	Reserves (excluding Revaluation Reserve) as shown in the Balance Sheet of the previous year	2,941.68	2,845.41	2,460.47	2,941.68	2,636.09
8	Earnings Per Share (of Rs. 10/- each) (for continuing and discontinued operations) -					
1. Basic:	3.43	4.23	2.95	11.63	12.51	18.18
2. Diluted:	3.43	4.23	2.95	11.63	12.51	18.18


Notes :
1 Additional information on Standalone Unaudited Financial Results

Particulars	Quarter Ended		Nine Months Ended		Year ended 31.03.2025
	31.12.2025	30.09.2025	31.12.2024	31.12.2024	
Total Income from Operations	1,444.78	1,491.09	1,186.77	4,325.47	5,320.41
Net Profit / (Loss) for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary items)	175.82	200.05	132.53	565.82	787.59
Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary items)	122.75	150.10	97.12	412.64	587.69

2 The above is an extract of Financial Results for the quarter and Nine Months ended December 31, 2025 as approved by the Board at its meeting held on February 3, 2026 and filed with the Stock Exchange under Reg.33 read with Reg.47 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulation 2015. The full format of the aforesaid Financial Results are available on the Stock Exchange Website www.bseindia.com and website of the Company www.kayceeindustries.com. The same can be accessed by scanning the QR Code provided above.

FOR KAYCEE INDUSTRIES LIMITED
SD/-
Raman Krishnamoorthy
Whole time Director
DIN: 10766058

Place : Mumbai
Date: 3rd February 2026




"IMPORTANT"

Whilst care is taken prior to acceptance of advertising copy, it is not possible to verify its contents. The Indian Express (P) Limited cannot be held responsible for such contents, nor for any loss or damage incurred as a result of transactions with companies, associations or individuals advertising in its newspapers or Publications. We therefore recommend that readers make necessary inquiries before sending any monies or entering into any agreements with advertisers or otherwise acting on an advertisement in any manner whatsoever.



SAMMAAN FINSERVE
Sammaan Finserve Limited
(Formerly Indiabulls Commercial Credit Limited)
Unaudited Financial Results for the quarter and nine months ended December 31, 2025
Additional Information in Compliance with the provisions of Regulation 52(4) of the SEBI (Listing Obligations And Disclosure Requirements) Regulations, 2015

Particulars	December 31, 2025
1 Debt Equity Ratio (Loan Funds / Own Funds)	1.11
2 Debt Service Coverage Ratio	Not Applicable, being an NBFC
3 Interest Service Coverage Ratio	Not Applicable, being an NBFC
4 Outstanding Redeemable Preference Shares (quantity and value)	N.A.
5 Capital Redemption Reserve (Rs. in Crores)	4.00
6 Debenture Redemption Reserve (Rs. in Crores)	1.01
7 Equity (Equity share capital + Other equity) (Rs. in Crores)	3,087.80
8 Net Profit after Tax (Rs. in Crores)	137.42
9 Earnings per Share (EPS) - Basic and Diluted (Amount in Rs.)	1.11
10 Current Ratio	Not Applicable, being an NBFC
11 Long term debt to working capital	Not Applicable, being an NBFC
12 Bad debts to Account receivable ratio	Not Applicable, being an NBFC
13 Current liability ratio	Not Applicable, being an NBFC
14 Total debts to total assets (Debt Securities + Borrowings (Other than Debt Securities) + Subordinated liabilities) / Total Assets	0.49
15 Debtors turnover	Not Applicable, being an NBFC
16 Inventory turnover	Not Applicable, being an NBFC
17 Operating Margin	Not Applicable, being an NBFC
18 Net profit Margin (Profit / Loss after tax / Total Income)	
- Quarter ended 31 December 2025	31.74%
- Nine months ended 31 December 2025	22.06%
19 Other Ratios (not subjected to review)	
A % of Gross Non Performing Assets (Gross NPA / Loan Book)	1.29%
B % of Net Non Performing Assets (Net NPA / Loan Book)	0.75%
C Capital to risk-weighted assets ratio (Calculated as per RBI guidelines)	26.89%
D Liquidity Coverage Ratio (%) for Q3 FY 26	249%




SAMMAAN FINSERVE
Sammaan Finserve Limited
(Formerly Indiabulls Commercial Credit Limited) (CIN: U65923DL2006PLC150632)
for the quarter and nine months ended December 31, 2025
(Rupees in Crores)

Sr. No.	Particulars	Quarter ended	Nine Months ended	Quarter ended	Year ended
		31.12.25 (Unaudited)	31.12.25 (Unaudited)	31.12.24 (Unaudited)	31.03.25 (Audited)
1	Total Income from Operations	151.81	619.26	159.94	1,267.33
2	Net Profit / (Loss) for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary items)	63.90	188.34	34.62	(3,622.49)
3	Net Profit / (Loss) for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary items)	63.90	188.34	34.62	(3,622.49)
4	Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary items)	48.20	137.72	25.09	(2,717.92)
5	Total Comprehensive Income for the period (Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax))	(60.78)	1.09	7.16	(2,607.59)
6	Paid-up Equity Share Capital		247.80		247.80
7	Reserves excluding Revaluation Reserves (as per balance sheet of previous accounting year)		2,840.00		2,823.24
8	Securities Premium Account		3,249.40		3,249.40
9	Equity (Equity share capital + Other equity)		3,087.80		3,071.04
10	Debt Capital / Outstanding Debt		3,414.95		3,297.20
11	Outstanding Redeemable Preference Shares		-		-
12	Debt Equity Ratio		1.11		1.07
13	Earnings per Share (EPS) before extraordinary items (EPS for the quarters and nine months are not annualised)				
-Basic (Amount in Rs.)	0.39	1.11	1.01	(43.47)	
-Diluted (Amount in Rs.)	0.39	1.11	1.01	(43.47)	
-Face Value (Amount in Rs.)	2.00	2.00	10.00	2.00	
14	Capital Redemption Reserve (Rs. in Crores)		4.00		4.00
15	Debenture Redemption Reserve (Rs. in Crores)		1.01		1.01
16	Debt Service Coverage Ratio	Not Applicable, being an NBFC			
17	Interest Service Coverage Ratio	Not Applicable, being an NBFC			

Notes:
1. The above results have been reviewed by the Audit Committee on February 03, 2026 and subsequently approved at the meeting of the Board of Directors held on February 03, 2026.
2. This unaudited financial results of the Company for the quarter and nine months ended December 31, 2025 has been prepared in accordance with the requirement of Regulation 52 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 as amended from time to time.
3. The above is an extract of the detailed format of Quarter ended / Annual Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 52 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarter ended / Annual Financial Results are available on the Company's website (<http://www.indiabullcommercialcredit.com>) and on the website of BSE (<http://www.bseindia.com>) and NSE.
4. Figures for the prior year / period have been regrouped and / or reclassified wherever considered necessary.

Registered Office: 2nd Floor, Plot NO-3, Block-A, Pocket-2, Sector-17, Dwarka Residential Scheme, Dwarka, New Delhi- 110075.

For Details Kindly Scan Below QR Code



Place: Mumbai
Date : February 03, 2026


For and on behalf of the Board of Directors
Rajiv Gandhi
Managing Director & CEO

SHEELA FOAM LIMITED
Regd. Office: 1002 to 1006, The Avenue International Airport Road, Opp Hotel Leela Sahar, Andheri East, Mumbai, Maharashtra - 400059. CIN: L74899MH1971PLC427835.
Tel:91 (0)-22-28265686 /88/89,
Email: contactus@sheelafoam.com, Websites: www.sheelafoam.com

UN-AUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND NINE - MONTHS ENDED DECEMBER 31, 2025

The Board of Directors of Sheela Foam Limited ("the company") at its meeting held on February 03, 2026 has approved the Un-Audited standalone and consolidated financial results for the quarter and nine-month ended December 31, 2025, in terms of Regulation 33 and 52 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The aforementioned financial results along with the Limited Review of the Statutory Auditors have been posted on the company's website at <https://www.sheelafoam.com/financial-reporting> and can be accessed by scanning the QR code.

Date: February 03, 2026
Place: Noida



For Sheela Foam Limited
Sd/-
(Rahul Gautam)
Managing Director

Fabtech®
Technologies Ltd.
FABTECH TECHNOLOGIES LIMITED
Regd. Office: 715, Janki Center, Off. Veera Desai Road, Andheri West, Mumbai City, Mumbai, Maharashtra, India, 400053.
Corporate Office: 1st Floor, ABR Emerald, Plot No. D8, Street 16, MIDC, Andheri East, Chakala, Mumbai, Maharashtra, India, 400093.
Tel: +91 2265540300 | CIN: L74999MH2018PLC316357
Website: www.fabtechnologies.com | Email: cs@fabtechnologies.com

UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND NINE-MONTH ENDED DECEMBER 31, 2025

The Unaudited Financial Results of Fabtech Technologies Limited ("Company") for the quarter and nine-month ended December 31, 2025 ("Q3 FY 2025-26 Results") have been recommended by Audit Committee and approved by Board of Directors of the Company at their respective meetings held on Monday, February 02, 2026.

The said Q3 FY 2025-26 Results have been filed with the Stock Exchanges as per Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 and are available on the Company's website, www.fabtechnologies.com and also on the websites of the Stock Exchanges, i.e., www.bseindia.com and www.nseindia.com

Date: February 02, 2026
Place: Mumbai

Scan the Quick Response (QR) code to access the Q3 FY 2025-26 Results.



For and on behalf of the Board
Sd/-
Amjad Adam Arbani
Director
DIN: 02718019

THE BIGGEST CAPITAL ONE CAN POSSESS

KNOWLEDGE

FINANCIAL EXPRESS
Read To Lead



आंत्रातील पेशींद्वारे पार्किन्सनचा प्रसार

आरोग्य वार्ता

नवी दिल्ली : कंप, स्नायूंचा कडकपणा व हालचालींचा मंदपणा अशी लक्षणे असलेला पार्किन्सन आजार केवळ मेंदूतून सुरू होत नाही, तर त्याचे मूळ आंत्रात (पोटातील आतड्यांत) दडलेले असू शकते, असे नव्या संशोधनातून समोर आले आहे. आंत्रातील काही पेशी या आजाराच्या मेंदूपर्यंत होणाऱ्या प्रसारात महत्त्वाची भूमिका बजावत असल्याचे नेचर जर्नलमध्ये प्रकाशित अभ्यासातून स्पष्ट झाले आहे.

लंडन युनिव्हर्सिटी कॉलेजमधील शास्त्रज्ञांनी उंदरांवर केलेल्या

अभ्यासातून हा दुवा उलगडला आहे. या प्रयोगात मृत्यू पावलेल्या पार्किन्सन रुग्णांच्या मेंदूपासून



बँक ऑफ महाराष्ट्र
 Bank of Maharashtra
महाराष्ट्र शासन या अंतर्गत

कार कर्ज
एक परितार एक बँक



@ **7.45%***

शुल्क प्रक्रिया शुल्क

मिरर कॉल था 8010 614 614

जमनीसाठी रुकून कर्ज



मिळवलेले 'अल्फा-सिन्यूक्लिन' हे विपारी प्रथिन अतिशय कमी प्रमाणात उंदरांच्या लहान आतड्यात

टाकण्यात आले. त्यानंतर हे प्रथिन आंत्रातून मेंदूकडे कसे पसरते, याचा मागोवा घेण्यात आला. संशोधकांना आढळले की, आंत्रातील 'मॅक्रोफेज' नावाच्या प्रतिकारशक्तीच्या पेशी हे प्रथिन गिळतात. मात्र त्यामुळे त्यांच्या पेशींअंतर्गत कचरा नष्ट करणाऱ्या यंत्रणेत बिचाड होतो. यानंतर या पेशी इतर पेशींना मेंदूकडे जाण्याचे संकेत देतात आणि त्यातून आजाराचा प्रसार वाढतो. विशेष म्हणजे, या मॅक्रोफेज पेशींची संख्या कमी केल्यास मेंदूपर्यंत पोहोचणारे विपारी प्रथिन घटल्याचे आणि उंदरांमधील लक्षणेही सौम्य झाल्याचे समोर आले आहे. या निष्कर्षांमुळे पार्किन्सनच्या उपचारांसाठी नवे दालन खुले झाले आहे.

Since 1992



निरोगी राहण्यासाठी बेस्ट टॉनिक
रोज घ्या 2 तन्वीशता टॅबलेट्स
 • तेजस्वी त्वचा • दाट केस • चुस्तीफुर्तीसाठी • ऑसिडिटी • थकवा • डोकेदुखी इ.वर
तन्वी क्लिनिक फ्री चेकअप : 9820075813 • फक्त व्हाट्सअप मेसेज सल्ला डॉ मेधा : 7045589981

Since 2017



तन्वीशता टॅबलेट्स
तन्वीशता टॅबलेट्स

‘टीईटी’च्या निकालात लक्षणीय वाढ

परीक्षेत यंदा ५० हजार ३६९ उमेदवार पात्र

लोकसत्ता प्रतिनिधी

पुणे : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेतर्फे घेण्यात आलेल्या शिक्षक पात्रता परीक्षेचा (टीईटी) निकाल जाहीर करण्यात आला. यंदा परीक्षेत ५० हजार ३६९ उमेदवार पात्र ठरले असून, निकालात सात ते आठ टक्क्यांनी वाढ झाली आहे.

परीक्षा परिषदेतर्फे २३ नोव्हेंबर रोजी घेण्यात आलेली टीईटी परीक्षेला यंदा ४ लाख ४६ हजार ७३० उमेदवार बसले होते. त्यापैकी ११.२८ टक्के म्हणजेच ५० हजार ३६९ उमेदवार पात्र ठरले आहेत. परीक्षेतील पेपर १ मध्ये १ लाख ९० हजार ९०२ पैकी २१ हजार ८९२

परीक्षेची अंतरिम उत्तरसूची ९९ डिसेंबर रोजी, तर अंतिम उत्तरसूची ९२ जानेवारी रोजी प्रसिद्ध करण्यात आली होती. ९६ जानेवारी रोजी अंतरिम निकाल प्रसिद्ध करण्यात आला. अंतरिम निकालावर नोंदवण्यात आलेल्या हरकतीनुसार पेपर एकमधील परिसर अभ्यास विषयातील प्रश्न क्रमांक संघ ए ९४७, संघ बी ९४९, संघ सी ९३७, संघ डी ९३२ बाबत आक्षेप नोंदवण्यात आले. त्यानंतर तज्ज्ञांच्या अभिप्रायानुसार संबंधित प्रश्न रद्द करण्यात आल्याचे परीक्षा परिषदेने नमूद केले.

उमेदवार, पेपर २ मध्ये २ लाख ५५ हजार ८२९ पैकी २८ हजार ४७७ उमेदवार पात्र ठरले. ३६ उमेदवारांचा निकाल राखीव ठेवण्यात आला आहे. एकूण ३ लाख ९६ हजार ३२५ उमेदवार अपात्र ठरले आहे. आतापर्यंत ‘टीईटी’मध्ये पात्र ठरण्याचे सरासरी

शिवीगाळप्रकरणी विकासक रहेजांवर गुन्हा

मुंबई : मराठी कर्मचाऱ्याला शिवीगाळ करत माराहा केल्याप्रकरणी गोवंडी पोलिसांनी मंगळवारी प्रसिद्ध बांधकाम व्यवसायिक सुशील रहेजा यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

चेंबूर परिसरात रहेजा यांचे कार्यालय असून तक्रारदार तरुण शिपाई म्हणून येथे कामाला आहे. दोन दिवसांपूर्वी कागदपत्र जमा करताना त्याच्याकडून काही चूक झाली. यावेळी सुशील रहेजा यांनी प्रांतावरून आक्षेपाई टीप्पणी करत माराहाण केल्याची तक्रार तरुणाने केली आहे. या घटनेनंतर नागरीकांमध्ये या बांधकाम व्यवसायिकाविरोधात संताप प्रतिक्रिया उमटत आहे.



बँक ऑफ इंडिया
बँक ऑफ इंडिया

मुख्य कार्यालय : मानव संसाधन विभाग, औद्योगिक संबंध प्रभाग
 स्टार हाऊस - 1, 9वा मजला, सी-5, 'बी' ब्लॉक, वांद्रे-कुर्ली संकुल, वांद्रे (पूर्व), मुंबई - 400 051
 दूरध्वनी : +91 22 6668-4706; 4705; 4714 वेबसाइट : www.bankofindia.bank.in
 ई-मेल : headoffice.industrialrelations@bankofindia.bank.in

बँक ऑफ इंडिया कर्मचाऱ्यांसाठी समूह मुदत आयुर्विमा (ग्रुप टर्म लाईफ इन्शुरन्स GTI) पॉलिसीसाठी निविदा सूचना
 बँक ऑफ इंडिया आपल्या कर्मचाऱ्यांना समूह मुदत आयुर्विमा (GTI) सुविधा प्रदान करण्यासाठी पात्र व भारतीय विमा नियामक आणि विकास प्राधिकरण (IRDAI) मान्यताप्राप्त विमा कंपन्यांकडून विनंती प्रस्ताव (प्रिक्वेस्ट फॉर प्रोजेक्ट RFP) आमंत्रित करीत आहे. सरर विनंती प्रस्ताव GeM पोर्टलद्वारे जारी करण्यात आला आहे.
 तांत्रिक व वाणिज्यिक बोली सादर करणाऱ्या अंतिम तारीख **17.02.2026** रोजी दुपारी **1.00** वाजेपर्यंत आहे. विनंती प्रस्तावासाठी सविस्तर वस्तुस्थिती GeM पोर्टलवर तसेच बँकेच्या www.bankofindia.bank.in वी अधिकृत संकेतस्थळावर "निविदा" विभागात उपलब्ध आहे.
 जर कोणताही दुरुस्ती आदेश / परिशिष्ट (Corrigendum) जारी करण्यात आला, तर तो केवळ GeM पोर्टल आणि बँकेच्या अधिकृत संकेतस्थळावरच प्रसिद्ध करण्यात येईल.
 स्थळ : मुंबई
 दिनांक : 04.02.2026


महाव्यवस्थापक

मानव संसाधन विभाग

बँक ऑफ इंडिया, मुख्य कार्यालय

EXPRESS

Careers



K.L.E. SOCIETY'S
SCIENCE & COMMERCE COLLEGE
KALAMBOLI, Navi Mumbai- 410 218



REQUIREMENT
Asst. Teacher @JUNIOR COLLEGE
COMMERCE
 • **BANKING (1 & 2) • ECONOMICS**
 • **BK (BOOK KEEPING/ ACCOUNTS)**
 • **MATHEMATICS**
 • **OFFICE MANAGEMENT (1 & 2)**
 • **MARATHI (PART TIME) • HINDI (PART TIME)**

SCIENCE
 • **PHYSICS • MATHEMATICS**
 • **COMPUTER SCIENCE (1 & 2)**
 • **INFORMATION TECHNOLOGY**

Qualification & Experience

PG in subject with **60%** and B.Ed.
 Having Minimum **3 years** of Experience

NON-TEACHING STAFF @DEGREE COLLEGE
 • **NETWORK ADMINISTRATOR**
 • **LAB ASSISTANT (IT)**

Qualification & Experience

Graduate Having Minimum **3 years** of Experience

SALARY: Attractive & commensurate with qualifications & experience.
 Interested candidates may apply with relevant documents to hr@klesscumbai.edu.in on or before **18/02/2026**.

For further details please contact: 6238342606
Mumbai
Date : 04/02/2026

Dr. Prabhakar Kore

Chairman, KLE Society, Belagavi



Maharashtra Airport Development Company Ltd.
 (CIN U45203MH2002SGC136979)
RECRUITMENT

MADC invites applications from eligible candidates in fire department at various Airports.
 For more Details visit www.madcindia.org. Details will be available on the website from **05/02/2026 from 13.00 hours.**

Sd/-

Vice Chairman and Managing Director

PUBLIC NOTICE

1. NOTICE is hereby given to the public at large, by **R A Residences Co-operative Housing Society Ltd.** ("Society"), comprising of allottees/purchasers of the Project "**R A Residences**" bearing **RERA Project Registration No. P51900001634**, constructed on the Land bearing **C.S. No.12 (C.S. No.2/12), Matunga Division, F/North Ward, Mumbai City, Dr. B.A. Road, Opp. Sharda Cinema, Dadar (E), Mumbai – 400 014** consisting of **Two Residential Wings viz. A & B and one IT Office Wing admeasuring 3,261.41 sq. mtrs.** ("Project"). As per the MahaRERA Certificate, the permitted area for sale, marketing, and advertisement is up to **33,772.40 sq. mtrs.**, as per **Sanctioned Plans dated 18.07.2017**.
 2. NOTICE is further given that, as per the **RERA Registration Certificate** issued to **R A Associates ("Promoter")** in Project "**R A Residences**" bearing **RERA Project Registration No. P51900001634**, the Promoter was permitted to construct only up to the **built-up area of 33,772.40 sq. mtrs.** as per the **Sanctioned Plans dated 18.07.2017**. The Promoter is permitted to **sell, market, and advertise** only up to the said area as per the MahaRERA Certificate.
 3. The Public is hereby cautioned that **no separate project is registered under the name "R A Business Park"** on the said Project Property.
 4. The Promoter is trying to amend plans of the Project in violation of Section 14 of the Real Estate (Regulation and Development) Act, 2016 without obtaining the written consent of the Allottees of the project and encroaching on open areas/common areas of the said project along with various other breaches of RERAProvisions.
 5. Due to aforesaid breaches, the Society has initiated proceedings under the RERA Act and an Appeal No. AT06/00804/2025 ("**Appeal**") is pending before the Maharashtra Real Estate Appellate Tribunal ("**Tribunal**"). The reliefs sought primarily in the Appeal (amongst other prayers), are reproduced as under:
 "a)This Hon'ble Tribunal be pleased to order and direct order of injunction thereby prohibiting/restraining the Respondents from changing the sanctioned plans of the buildings as shown in the sanctioned layout plan dated 18.7.2017;
 d)This Hon'ble Tribunal be pleased to order and direct injunction thereby prohibiting/restraining the Respondents from creating 3rd party rights in respect of the commercial building which is being constructed by the respondent adjoining the existing society building;
 e)That this Hon'ble Tribunal be pleased to grant permanent injunction from using **FSI admeasuring approximately 45,000 sq. ft. Built-up Area** belonging to the Society;
 f)That this Hon'ble Tribunal be please to hold and declare the conversion of the Office/ IT Building i.e. Wing C to Commercial Building a violation under Section 14 of the RERA Act and further order and direct the Respondents to restore the Wing C of the said project into Office/IT Building as per sanctioned plans dated 18.7.2017"
 6.The General Public is hereby informed that any person dealing or has dealt with the Promoter in respect of any area **over and above33,772.40 sq. mtrs.** as approved and registered with the MahaRERA for the project "**R A Residences**" bearing **RERA Project Registration No. P51900001634** is illegal and void ab initio. Any booking or Agreement to Sale is illegal and can not be registered in view of the Maharashtra Government Resolution dated 20th September, 2019, read with Section 44 of the Registration Act, 1908.
 7. Since the matter is sub judice, the present Public Notice is issued to the Members of the Public at large not to deal with the Society property and beyond RERA Registration Area **33,772.40 sq. mtrs.** with the Promoters.
 Dated this 4th day of February 2026
R A Residences Co-operative Housing Society Limited
 Matunga Division, F/North Ward, Mumbai City, Dr. B.A. Road, Opp. Sharda Cinema, Dadar (E), Mumbai – 400 014.

For RERA Committee

Sd/-

Authorised Signatories

मुंबईतील उकाड्यात वाढ

पुढील पाच दिवस तापमानवाढीचा इशारा

लोकसत्ता प्रतिनिधी

मुंबई : फेब्रुवारीच्या पहिल्याच आठवड्यात राज्यातील अनेक भागांत किमान तापमानात वाढ झाली असून थंडीचा प्रभाव हळूहळू कमी होत असल्याचे समोर आले आहे. यामुळे मुंबईसह राज्यातील अनेक भागांत दुपारच्या वेळेस उकाडा जाणवतो आहे. दरम्यान, राज्यातील कमाल तापमानात पुढील चार ते पाच दिवसांत २ ते ३ अंश सेल्सिअसने वाढ होणार असून उकाडा वाढण्याची शक्यता हवामान विभागाकडून वर्तविण्यात आली आहे.

मागील काही दिवसांपासून राज्यातील कमाल आणि किमान तापमानात चढ-उतार पाहायला मिळत आहे. गेल्या आठवड्यात उत्तर कोकणासह मुंबई आणि रायगडमधील काही भागांतही पावसाने हजेरी लावली होती. बुधवारी कोकण पट्ट्यातील विविध भागांत पहाटेच्या वेळी जरी गारवा



जाणवला तरीही दुपारच्या वेळेस कमाल तापमानात वाढ होऊन उकाडा वाढण्याची शक्यता आहे. मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील जिल्ह्यांमध्ये कमाल तापमानात लक्षणीय वाढ होण्याचा अंदाज हवामान विभागाकडून वर्तविण्यात आला आहे. मंगळवारी राज्यातील कमाल तापमानाची सर्वाधिक नोंद रत्नागिरी येथे ३४.७ अंश सेल्सिअस इतकी झाली. तर किमान तापमानाची नोंद यवतमाळ येथे १३ अंश सेल्सिअस इतकी झाली.

मंगळवारी हवामान विभागाच्या

मुंबई शहर आणि उपनगरांत सध्या धुरव्याचे प्रमाण वाढले असून त्यामुळे दृश्यमानता कमी झाली आहे. त्याचा परिणाम शहरातील हवेच्या गुणवत्तेवरही होताना दिसत आहे. समीर अॅपच्या नोंदीनुसार, मंगळवारी शहराचा सरासरी हवा गुणवत्ता निर्देशांक ९४० इतका म्हणजेच ‘मध्यम’ श्रेणीत नोंदला गेला.

कुलाबा केंद्रात २२ अंश सेल्सिअस तर सांताक्रूझ केंद्रात २० अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली. सोमवारी हवामान विभागाच्या सांताक्रूझ केंद्रात ३३ अंश सेल्सिअस तर मंगळवारी ३२.७ अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली. यामुळे शहरात फेब्रुवारीच्या पहिल्याच आठवड्यात उन्हाऱ्या झळा जाणवू लागल्याचे स्पष्ट झाले आहे. बुधवारी शहरात ढगाळ आणि धुरकट वातावरण राहणार असून यादरम्यान कमाल तापमान ३४ अंश सेल्सिअस राहण्याचा अंदाज आहे.



जागतिक कर्करोग दिनानिमित्त जनजागृती

४ फेब्रुवारी रोजी असलेल्या जागतिक कर्करोग दिनाचे औचित्य साधून कॅन्सर पेशंट्स एड असोसिएशनच्या वतीने मंगळवारी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसच्या वास्तूर जनजागृतीसाठी रोषणाई करण्यात आली. यावेळी रुग्णांद्वारे जनजागृतीपर संदेशही देण्यात आले.

चालकांच्या सुविधांबाबत प्रश्नचिन्ह

मुंबई : राज्यातील अतिमहत्त्वाच्या (व्हीआयपी) किंवा अति-अतिमहत्त्वाच्या (व्हीव्हीआयपी) व्यक्तींच्या सेवेत असलेल्या चालकांना पाच दिवसांचा आठवडा लागू होणार की नाही? अशी विचारणा उच्च न्यायालयाने नुकतीच राज्य सरकारला केली. तसेच यासंदर्भात राज्याच्या मुख्य सचिवांना तीन महिन्यांत निर्णय

घेण्याचेही आदेश दिले. या मुद्द्यावर निर्णय घेताना आर्थिक परिणाम, शिष्टाचार विभागाची सेवा, तसेच आपत्कालीन सेवांच्या विस्तारासह सर्व आवश्यक व संबंधित बाबींचा विचार करावा, असेही न्यायमूर्ती भारती डांगरे आणि न्यायमूर्ती मंजूषा देशपांडे यांच्या खंडपीठाने स्पष्ट केले.



Fabtech®
 Technologies Ltd.
फॅबटेक टेक्नॉलॉजीज लिमिटेड
नोंदणीकृत कार्यालय: ७१५, जानकी सेंटर, वीरा देसाई रोडच्या बाहेर, अंधेरी पश्चिम, मुंबई शहर, मुंबई, महाराष्ट्र, भारत, ४०००५३.
कॉर्पोरेट ऑफिस: पहिला मजला, एबीआर एमराल्ड, प्लॉट क्रमांक डी८, स्ट्रीट १६, एमआयडीसी, अंधेरी पूर्व, चकाला, मुंबई, महाराष्ट्र, भारत, ४०००९३.
दूरध्वनी: +९१ २२६५५४ ०३०० | **CIN:** L७४९९९MH२०१८PLC३१६३५७
Website: www.fabtechnologies.com | **Email:** cs@fabtechnologies.com

३१ डिसेंबर २०२५ रोजी संपलेल्या तिमाही आणि नऊ महिन्यांसाठी लेखापरीक्षण आणि केलेले आर्थिक निकाल
 ३१ डिसेंबर २०२५ रोजी संपलेल्या तिमाही आणि नऊ महिन्यांच्या ("कंपनी") फॅबटेक टेक्नॉलॉजीज लिमिटेडच्या ("क्वार्टर ३ आर्थिक वर्ष २०२५-२६ निकाल") लेखापरीक्षण समितीने शिफारस केली आहे आणि सोमवार, २ फेब्रुवारी २०२६ रोजी झालेल्या त्यांच्या संबंधित बैठकीत कंपनीच्या संचालक मंडळाने मंजूर केली आहे.
 २०२५-२६ या आर्थिक वर्षाच्या तिसऱ्या तिमाहीचे निकाल सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स अँड डिस्क्लोजर रिक्वायरमेंट्स) रेग्युलेशन्स, २०१५ च्या रेग्युलेशन ३३ नुसार स्टॉक एक्स्चेंजसकडे दाखल करण्यात आले आहेत आणि ते कंपनीच्या वेबसाइट www.fabtechnologies.com वर आणि स्टॉक एक्स्चेंजसच्या वेबसाइट्स म्हणजेच www.bseindia.com आणि www.nseindia.com वर उपलब्ध आहेत.

तारीख: ०२ फेब्रुवारी २०२६
ठिकाण: मुंबई

आर्थिक वर्ष २०२५-२६ च्या तिसऱ्या तिमाहीचे निकाल पाहण्यासाठी क्विक रिव्हॉन्स (QR) कोड स्कॅन करा.



मंडळाच्या वतीने सही/-
 अमजद आदम अरबानी
 दिग्दर्शक
डीआयएन: ०२७९८०९९

Bharti Life Insurance Company Limited
 (Formerly known as Bharti AXA Life Insurance Company Limited)
 IRDAI Registration No: 130 dated 14 July, 2006 | CIN : U66010MH2005PLC157108 | Website: www.bhartiaxa.com
 Registered Office: Unit No. 1902, 19th Floor, Parinee Crescenzo, 'G' Block, Bandra Kurla Complex, BKC Road, Behind MCA Ground, Bandra East, Mumbai, Maharashtra-400051
 See Regulation 47 (1)(b) of the SEBI (LODR) Regulations, 2015 read with IRDAI Circular Reference IRDAI/F&M/REG/CIR/208/10/2016 dated 25th October 2016.

(Rs. in lakhs)				
Sl. No.	Particulars	For the Period ended December 31, 2025	For the Period ended December 31, 2024	For the Year ended March 31, 2025
1.	Premium Income (Gross) (Refer note (c))	2,08,005	1,89,430	2,97,995
2.	Net Profit/(Loss) for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary items)	(14,086)	(6,086)	(3,682)
3.	Net Profit/(Loss) for the period before tax (after Exception and/or Extraordinary items) (Refer note (d))	(14,086)	(6,086)	(3,682)
4.	Net Profit/(Loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary items)	(14,086)	(6,086)	(3,682)
5.	Total Comprehensive Income for the period [Comprising Profit/(Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)] (Refer note (e))	-	-	-
6.	Equity Share Capital	4,40,379	3,92,820	3,94,320
7.	Reserves (excluding Revaluation Reserve) as shown in the Audited Balance Sheet of the previous year (Refer note (f))	20,744	20,744	20,744
8.	Earnings Per Share (of Rs.10/- each) :-			
	1. Basic:	Rs. (0.33)	Rs. (0.16)	Rs. (0.09)
	2. Diluted:	Rs. (0.33)	Rs. (0.16)	Rs. (0.09)
Note: a) This format is modified to reflect the terminology used in the Insurance Act and IRDAI Regulations. b) The above is an extract of the detailed format of Quarterly/Annual Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015. c) Premium income is gross of reinsurance and net of Goods and service tax. d) Net Profit/(Loss) before tax, for the period would be Profit before tax as appearing in Profit and Loss Account (Shareholders' account). e) Line item no. 5 needs to be disclosed when Ind AS becomes applicable to the Company. f) Reserves shown excluding Revaluation reserve and fair value change account. g) There are no exceptional and /or extraordinary items adjusted in the Statement of Policyholders' and Shareholders' account in accordance with AS Rules.				